

राज्य वेतन सुधारणा समिती, २००८.
अतिउत्कृष्ट कामासाठी आगाऊ वेतनवाढी
मंजूर करण्यासंदर्भातील शिफारशींवर
निर्णय घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय क्रमांक: आवेवा-२००९/प्र.क्र.४६/का.८

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक: २४ ऑगस्ट, २०१७

संदर्भ-

- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक: वेपुर-१२०९/प्र.क्र.२०/सेवा-९ दि.२७.०२.२००९
- २) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: आवेवा-१००९/प्र.क्र.८७/०९/८ दि.०३.०७.२००९

प्रस्तावना :-

केंद्र शासनाच्या ६ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचा-यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी श्री.पी.एम.ए.हकीम यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती २००८ ची स्थापना करण्यात आली होती.

२. राज्य वेतन सुधारणा समितीने, त्यांचा अहवाल दि.२०.१२.२००८ रोजी शासनास सादर केला होता. सदर अहवालातील परिच्छेद ३.२४ नुसार "राज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना अतिउत्कृष्ट कामासाठी उच्च दराने वार्षिक वेतनवाढ मंजूर करावी. त्यामुळे सध्याची एक किंवा दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची पध्दत बंद करण्यात यावी," अशी शिफारस केली होती. या शिफारशी संदर्भात सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, असा निर्णय संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. या शिफारशी संदर्भात शासनाचा अंतिम निर्णय होण्यास कालावधी लागण्याची शक्यता विचारात घेऊन दि.१.१०.२००६, दि.१.१०.२००७ व दि.१.१०.२००८ रोजी ज्या राज्य शासकीय अधिकारी/कर्मचा-यांना ५ व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीमध्ये प्रचलित योजनेनुसार आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्यात आल्या असतील, अशा कर्मचा-यांची ६ व्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणीतील वेतननिश्चिती तात्पुरत्या स्वरूपात आगाऊ वेतनवाढी शिवाय करण्यात यावी व आगाऊ वेतनवाढी संदर्भातील शासनाचा अंतिम आदेश प्राप्त झाल्यानंतर ते विचारात घेऊन अशा कर्मचा-यांची वेतननिश्चिती पुन्हा सुधारीत करण्यात यावी, अशा सूचना संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन परिपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या.

३. आगाऊ वेतनवाढ ही भविष्यात काम करण्यासाठी प्रोत्साहनादाखल देण्यात येते. ६ व्या वेतन आयोगाचा १० वर्षांचा कालावधी (दिनांक १.१.२००६ ते १.१२.२०१५) हा संपलेला आहे. त्यामुळे ६ व्या वेतन आयोगासाठी प्रस्तावित आगाऊ वेतनवाढ धोरण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करून आगाऊ वेतनवाढीचा लाभ देणे व्यवहार्य नाही. आता त्या कालावधीकरीता आगाऊ वेतनवाढ धोरणाचा हेतू कालबाह्य झाला आहे. ही बाब विचारात घेऊन शासन पुढील निर्णय घेत आहे:-

शासन निर्णय :-

राज्य वेतन सुधारणा समिती, २००८ यांनी शासनास सादर केलेल्या अहवालातील परिच्छेद ३.२४ मध्ये केलेल्या शिफारशीच्या अनुषंगाने तसेच संदर्भीय क्र.२ येथील शासन परिपत्रक दिनांक ३.७.२००९ मधील तरतूदीच्या अनुषंगाने खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:-

"सहाय्या वेतन आयोगानुसार सुधारीत वेतनश्रेणी अनुज्ञेय झाल्याच्या कालावधीत (दिनांक १.१०.२००६ ते १.१०.२०१५) आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात येऊ नये."

२. सदरहू शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौसंक्र.२९२/२०१७/व्यय-४ दि. १५.०६.२०१७ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०८२४१६४०२८२४०७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने सांक्षिकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(मुकेश खुल्लर)

अपर मुख्य सचिव (सेवा), महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपालांचे सचिव, राजभवन, मलबार हिल मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
३. सर्व मा. मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, विधानभवन, मुंबई,
५. सर्व मा. संसद सदस्य/ विधानमंडळ सदस्य. महाराष्ट्र राज्य
६. मा. मुख्य सचिव,
७. प्रबंधक मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
८. प्रबंधक अपिल शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,
९. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
११. प्रधान सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय (विधानसभा) मुंबई,
१२. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, (विधान परिषद), मुंबई,

१३. सचिव, राज्य निवडणूक आयोग, नवीन प्रशासन भवन, मुंबई,
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई,
१५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, मुंबई,
१६. महालेखापाल (लेखा परीक्षा)-१, महाराष्ट्र, मुंबई,
१७. महालेखापाल (लेखा परीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर,
१८. सचिव, राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचे कार्यालय, नवीन प्रशासन भवन, मुंबई,
१९. प्रबंधक, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई-४००००९,
२०. महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचलनालय, मुंबई, (५ प्रती प्रसिध्दीकरिता),
२१. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२२. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२३. मुख्य लेखा परीक्षक (निवासी लेखे), कोकण भवन, नवी मुंबई,
२४. सर्व विभागीय आयुक्त/सर्व जिल्हाधिकारी,
२५. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
२६. बहुजन समाज पार्टी, डी १ इन्सा हटमेंट, आज्ञाद मैदान, मुंबई १ (५प्रती)
२७. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १ योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरीमन पॉईंट, मुंबई २० (५प्रती)
२८. भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई-४ (५प्रती),
२९. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३ (५प्रती)
३०. इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ (५प्रती)
३१. नॅशनल काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरीमन पॉईंट, मुंबई २१ (५प्रती)
३२. शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८ (५प्रती)
३३. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कृष्णकुंज, एम.बी.राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर, मुंबई ४०००२८ (५ प्रती)
३४. सर्व मंत्रालयीन विभागांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,
३५. सर्व मंत्रालयीन विभाग, (आस्थापना)
३६. सर्व मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,
३७. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३८. निवड नस्ती .